

**उत्तरकी** (1. उत्तर + की) m. Bez. einer der zwölf Formen der Sonne in Kāṭi, deren Bildniss im nördlichen Theile der Stadt aufgestellt war, Verz. d. Oxf. H. 70, b, 5.

**उत्तरावत्** oben befindlich TBr. 2, 1, 4, 1.

**उत्तरिक** m. N. pr. eines buddhistischen Lehrers WASSILJEW 269. wohl fehlerhaft.

**उत्तरीय** Pār. Gr̄h. 1, 4, 8, 9 (gegenüber वामस्). लग्नं स्तनते तव । काय्यतामुत्तरीयेण नवं नखपदं मत्ति ॥ Spr. 3744. Z. 2 zu lesen उत्तरीयैत्यः ।

**उत्तरीयक** am Ende eines adj. comp. (f. श्री) KATHĀS. 32, 325. 56, 243.

**उत्तरेऽन्** N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, b, 9.

**उत्तरेणा** Z. 6 lies गार्हपत्यम्.

**उत्तरेयुम्** TS. 5, 2, 1, 7. DAÇAK. in BENF. Chr. 183, 5.

**उत्तरेश्चरोत्तीर्थ** n. N. pr. eines Tīrtha Verz. d. Oxf. H. 66, b, 18. 67, b, 2.

**उत्तरेष्याश्रम** n. N. eines Liṅga Verz. d. Oxf. H. 77, b, 35.

**उत्तरोत्तर** 1) °विशिष्टपद Spr. 1413. SARVADARÇANAS. 53, 4. 37, 13. 113, 9. प्रगमनं वाक्यं स्यादुत्तरोत्तरम् eine Rede, die eine vorangehende überbietet, Sāh. D. 338. a speech containing an excellent answer BALLANT.

**उत्तरोत्तरपदच्छला** f. Titel eines Abschnitts der Sāmavedakkhalā Verz. d. Oxf. H. 387, a, 22.

**उत्तरोत्तरिन्** 1) SHĀPV. Br. 2, 10. °रिता CĀṄKH. Br. 30, 3. — 2) RV. PRĀT. 16, 15 (so zu lesen) hat das Wort gleichfalls die unter 1) angegebene Bedeutung.

**उत्तरोष्ठ** auch der oberste Theil einer Säule (bildet 1/9 der ganzen Höhe) VARĀH. Br. S. 53, 29.

**उत्तान्**, दक्षिणेन पाणिना दक्षिणं पाणिं गृह्णाति साङ्कुष्मुताननेतानम् CĀṄKH. Gr̄h. 1, 13, 2. GOBH. 2, 2, 16. °तलकर DAÇAK. in BENF. Chr. 198, 21. द्वंडुल्युतानपाणि eine Hand mit zwei ausgestreckten Fingern BHĀG. P. 10, 42, 7. °फलतुल्बधानं वरं रजोपातीविनः so v. a. fertig daliogene Früchte Spr. 3768. — m. N. pr. eines Āṅgirasa TBr. 2, 2, 5, 3. 3, 2, 5. KĀṬH. 9, 9. — Vgl. प्रेतान्.

**उत्तानकूर्मक** (उ° + कूर्म) n. (sc. श्रासन) eine best. Art zu sitzen Verz. d. Oxf. H. 234, a, 18.

**उत्तानचरण** (उ° + च° Fuss) m. = उत्तानपाद KĀṄKU. 19, 6 in Gött. gel. Anz. 1860, S. 737.

**उत्तानपाद** Sohn Manu's Verz. d. Oxf. H. 23, b, 27. Vater Dhruva's 41, a, N. 2. 83, b, 18.

**उत्तानरेचित** (उ° + रे°) m. (sc. हृस्त) eine best. Stellung der Hände Verz. d. Oxf. H. 202, a, 23. उत्तानवज्ज्ञित v. l.

**उत्ताप** grosse Hitze (eig. und übertr.): प्रत्यूक्तः सर्वसिद्धीनामुत्तापः प्रथमं किल Spr. 1833.

**उत्तापिन्** adj. brennend: परेत्तापिन् als Erkl. von कुषाकु MED. k. 70.

**उत्तार** m. Rettung: स धोरामापदं प्राप्य नेतारमधिगच्छति Spr. 4726.

**उत्तार** (1. उद्द + तारा) adj. mit herausgetretenem Augenstern: °लोचन BHĀG. P. 6, 14, 46. .

**उत्ताल** 1) a) = उन्नत hoch HALĀJ. 3, 14. — b) MĀLATIM. 77, 12. KATHĀS. 78, 43. — Vgl. कलोत्ताल.

**उत्तिरीर्पु** hinüber zu schiffen wünschend: संसारसिन्धुमतिडस्तरमुत्तीर्पन्नान्यः प्रवेष्यतः पुरुषोत्तमस्य BHĀG. P. 12, 4, 39.

**उत्तुङ्ग** Spr. 2731. BHĀG. P. 10, 44, 34. °नासिका KATHĀS. 61, 15. — vgl. प्रेतुङ्ग.

**उत्तेजन** das Anfeuern: °करी शत्रोर्वाक् Sāh. D. 416. 471. उत्तेजनमितीष्यते । स्वकार्यसिद्धये इन्द्रस्य प्रेरणाय कठोरवाक् 487.

**उत्तेण** CĀTH. 14, 127.

**उत्त्रासक** (vom caus. von त्रस् mit उद्द) adj. schreckend Sāh. D. 123, 1.

**उत्तिष्ठ** zu streichen; vgl. Spr. 1558.

**उत्त्व** 1) b) द्वेतुमात्रविभागेत्य भाष्माप. 119. BHĀG. P. 10, 29, 29. 87, 40.

Die Stelle PĀNKĀT. I, 400, wo उत्त्व selbständig erscheint (wie BHĀG. P. 10, 87, 29. 11, 6, 17), ist verdorben; vgl. Spr. 2063.

**उत्त्वात्त्व्य** adj. impers. aufzubrechen: °तव्यमितो इस्मानि: BHĀG. P. 10, 11, 22.

**उत्त्वान्** 1) a) सूर्योत्त्वान् Sonnenaufgang BHĀG. P. 10, 20, 47. das Wiederauflaufen: सम्बद्धुत्त्वान् KAP. 3, 54. — b) an allen angeführten Stellen Bemühung, Anstrengung, Thätigkeit; vgl. noch MBH. 3, 1086. 10, 75. 80. 12, 2104. SPR. 449. 1430. 3482. 3769. 3771. fg. 4333. 4634. °वीरुः ein Mann der That (Gegens. वास्त्वोरु) 3770. उत्त्वानपुक्तः सततं परेयामत्तरैषो बemüht MBH. 3, 1258. अनुत्त्वान् n. Unthätigkeit RĀGA-TAR. 3, 252. adj. nicht durch eigene Anstrengung unterstützt (द्वैत) MBH. 10, 75. — c) in der Med. die Entstehung einer Krankheit Verz. d. Oxf. H. 303, b, 18. 312, a, 18. — n) Bez. eines best. Processes, der mit Mineralien vorgenommen wird, Verz. d. Oxf. H. 320, a, 9.

**उत्त्वानवत्** thätig, fleissig.

**उत्त्वापक** adj. anfeuernd, zum Kampfe antreibend; m. (sc. व्यापार) Bez. einer Unterabtheilung des Sāttvati genannten Stils DAÇAR. 2, 49. 50. Sāh. D. 416.

**उत्त्वायन** 1) a) KATHĀS. 60, 14. 73, 165. BHĀG. P. 10, 44, 5. das Erwecken (einer Gottheit) WILSON, Sel. Works 4, 127. — Vgl. वस्तुत्वायन.

**उत्त्वायित्व** (von उत्त्वायन्) n. Bemühung, Anstrengung, Thätigkeit SPR. 1232.

**उत्त्वायित्** sich anstrengend, thätig SPR. 449.

**उत्त्वत्** s. u. उपेत्.

**उत्त्वद्वन्** KATHĀS. 44, 72. 67, 15.

**उत्त्वत्वन्** adj. (f. ई) in Verb. mit विद्या ein Zauberspruch, vermittelst dessen man sich in die Lüfte erhebt, KATHĀS. 86, 158.

**उत्त्वताकाधित्** adj. mit aufgesetzten Fahnen und Bannern: पूर् KATHĀS. 31, 195.

**उत्त्वतिष्ठु** bedeutet PĀNKĀT. III, 40 (Spr. 2340) im Begriff stehend aufzuspringen.

**उत्त्वात्** 1) °स्थितिसंहारकारिणो WEBER, RĀMAT. UP. 337. उत्त्वात् प्रकारण, स्थितिं, उपशम, निर्वाणः तitel von Abschnitten im Joga-vāśishṭha Verz. d. Oxf. H. 354, a, 7. 8. ननु धर्मादते इर्यकामयोरनुत्पत्तिरेव DAÇAK. in BENF. Chr. 182, 3. fg.

**उत्त्वात्कितन** (उ° + के°) n. Geburtshaus, Geburtsort KATHĀS. 94, 6.

उत्त्वात्पाकला zu zerlegen in उत्त्वप्य (absolut. von 1. पत् mit उद्द + पा°; vgl. निपत्यरोहिणो).

**उत्त्वत्** Bez. einer best. Zeitperiode: एकमेवाद्वितीयं वै ब्रह्म नित्यं सनातनम् । द्वैतभावं पुर्याति काल उत्त्वत्सुसंक्षेपे ॥ Verz. d. Oxf. H. 81,